

**LOK MAHAVIDYALAYA, WARDHA  
DEPARTMENT OF LIBRARY SCIENCE**

## **M.Lib. Sem - II**



## **Paper - II**

### **Information Technology Basics**

## UNIT II COMPUTER BASICS

Page: 6  
Date: 11/11/2023

### Computer Basics

C - commonly .

O - operated .

M - Machine .

P - Perfectly .

U - Useful .

T - Trade and

E - Educational

R - Research .

### प्रस्तावना :

सध्याचे युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. संगणक नामक या अंताने आवश्यक समाज भीवनावर सर्वाधिक परीणाम केलेला आहे. संगणक हा फक्त शास्त्रज्ञ व डिजिनिअर किंवा गोष्टगिक क्षेत्र यांच्या करीला मर्यादील न राहता तो आता सर्वसामान्यांच्या दैभिक भीवनाचा तक अविभाज्य घटक झाला आहे.

संगणक हे मुख्यतः माहितीवर प्रक्रिया करणारे एक साधन आहे. आपण संगणकाला माहिती पुरवू शकतो व ही माहिती संगणकात साठवून ठेऊ शकतो. तसेच संगणकाद्वारे या साठवलेल्या माहितीवर प्रक्रियाही करू शकतो. आणि विशिष्ट पद्धतीने ही माहिती परत भिष्टवूली शकतो. उदा: महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची नावे, जन्मतारीख, पत्ता इत्यादी. संगणकात साठवून ठेवता येतात. आणि त्या विद्यार्थ्यांचा ग्रंथालय कार्ड नंबरला साठवून ठेवता येतो. व ही सर्व माहिती आवश्यकता पडेल त्यावेळी बदला येते. कैसंदरीम

ईनंदीन कामकाजात अशाप्रकारे संगणकाचा उपयोग दिवसेंदिवस वाढत जात आहे. ऐल्बेरो आरक्षणी,

निरनिराळ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया, बँकोचे इंटरनेटद्वारा होणारे आर्थिक व्यवहार, ई-मेल ही सर्व दैनंदीन व्यवहारातील संगणकांच्या उपयोगातीच्या उदाहरणे आहेत. संगणकामुळे ऐलेक्चर कुठल्याही ठिकाणी जाग्याचे आरक्षणी कुठल्याही ठिकाणाहून करणे शक्य होते. ई-मेलने मात्रितीची व कृदृष्टाएवजांची देवाणघेवाण काढी क्षणातच होते.

### संगणक म्हणजे काय?

संगणक म्हणजे शब्दात्रा इंग्रजीमध्ये "Computer" असे म्हाऊलात. Computer हा शब्द Compute या शब्दापासून बनलेला आहे. Compute या शब्दाच्या अर्थ होतो, अंकांचे गणन करणे किंवा आकडे वारी करणे, अशा अर्थाच्या हा पारिभाषिक शब्द आहे. संगणक म्हणजे स्वयंचलित प्रक्रिया करणारे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण होय. Computer या आविष्कार मुख्यतः गणितीय कार्यालयाची करव्यात आला. उदा: बेरीज, व्हायापकी, गुणाकार, आगाकार इत्यादी. परंतु आज संगणकाच्या उपयोग प्रत्येकच घेनाल व कामाकरीता केला जाले.

## संगणकाच्या व्याख्या :

- 1) "Computer is an electronic computational device which performs arithmetic and logical operations with high speed and accuracy".
- 2) "समृद्धीत संगणित केलेल्या सूचनावस्तु Data वर प्रक्रिया करणार्थ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणास ंगणक असे म्हटले जाते."
- 3) "संगणक म्हणजे असे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण होय, जे मालिनी स्वीकारते, त्यावर प्रक्रिया करते, ती लातावते, बदलते, व पुन्हा साठवते. या सर्व प्रक्रिया मानवापेक्षा कमीत कमी वेगात करव्याची क्षमता या उपकरणामध्ये असते."

## संगणकाची वैशिष्ट्य :

- 1) वेग (Speed) संगणकाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे व्याच्या वेग लोय. संगणकाचा वेग मानवाच्या तुलनेत प्रधंड असते. मानवाच्या कितीलरी पटीने यास्त क्षमता संगणकामध्ये असते. मानवाला जे काम कराशला काढी लाई किंवा दिवस भागते तेच काम संगणक काढी मिनीटात करते

## 2) स्मृती (Memory)

- 2) मानवाची ज्ञानाशक्ती कितीही चांगली असली तरी यास्त प्रभावात व यास्त काळ ते मालिनी साठवून केलू शकत नाली. यरंतु संगणकामध्ये कितीही काळ आणि मालिनी साठवूली असली तरीही संगणक ती मालिनी जशीच्या नशी दाखवतो. तसेच संगणक त्याला पुरवलेली मालिनी वर्षानुवर्ष जलनाऱ्या करू शकती. मानवाच्या स्मृतीवर काळाचा परिणाम लेलो. व्यापुके

त्यातील काही माहिती पुस्तकी जाग्याची शाळेना असते. परंतु संगणकात साठवलेली माहिती पुस्तकी जात नाही. यामागचे कारण असेची, संगणकाची सूती इलेक्ट्रॉनिक माध्यनं पासून बनलेली आहे.

### 3) अचूकता (Accuracy) :

कोणतेही कार्य करताना मानवाद्वारे चुका होतात. परंतु संगणक चुक करत नाही. संगणकाकडून भिजालेली माहिती अचूक असते. खर संगणकाकडून काही चुकीची माहिती वा उल्लऱ्याले तर त्यामध्ये माहिती पुरवणार्याकडून शाळेली चुक आढळून येते. संगणकाच्या हातून चुका होत नाहीत तर मानवाच्या हातूनच माहिती हातावृत्ताना चुका होतात.

### 4) सतर्कता (Alertness) :

सामान्यात त्यक्ती कार्य केल्यानं तर अकंते. अकवा येणनदि व्यास्त कार्य केल्यास त्यात चुका लोऱ्याची शक्यता असते. पण संगणक हे यंत्र असल्यामुळे त्याला मानवासारखी अकवा किंवा कंदाळा येत नाही. त्यामुळे अकव्यामुळे ही नाही चुका ३. संगणकाच्या वाबतीत उद्देश्य नाहीत, संगणक वेगाने, अचूकतेने आणि निश्चितरपणे करीत असते.

### 5) पुनः प्रसारण (Repetition)

संगणकामध्ये पुरवलेली माहिती साठवून ठेवव्याची सोय आहे. त्यामुळे हवी असलेली माहिती पाहिजे त्याकेची संगणकातून भिजवता येते, बघता येते. अशाप्रकारे माहिती असंख्यकेंवा बघता येते. तसेच अशाप्रकारच्या पुनरावृत्तीत माहितीत काहीही फूरक पडत नाही. मानवाच्या वाबतीत अशाप्रकारे माहिती वा जानाची पुनरावृत्ती लोसुदृढा अचूकपणे होणे शक्य नाही.

## ६) स्वयंचालन (Automation)

संगणक हे स्वयंचालित यंत्र आहे.

जो पर्यंत हे यंत्र मुख्य असते, तो पर्यंत ने आपले कार्य करीन राहते. संगणकाला तस्वादी विशिष्ट माहिती प्रक्रियेसाठी वित्त्यास, तो व्यावर विलेल्या सूचनांनुसार अन्युक प्रक्रिया करून परीकाम उपलब्ध करून देतो.

उदा: एखाद्या विषयात ३५% युंडा नस्ती ठकरनापास त असतीम तर पास या सूचनेनुसार संगणक सर्व विषयांवरीच्या युंडांची लपासणी स्वयंचालनाकरै करतो.

## ७) विश्वासुपणा : (Reliability)

संगणकांनंतरि

असलेली इलेक्ट्रीक स्थना / यंत्रांना अशाप्रकारे बनवलेली असते की, आपणी सोपवलेले कार्य होईलच; तसेच साठवलेल्या माहितील कुठल्याही प्रकारच्या बदल, सरभेसक वा अन्युका होणार नाहील. या सर्व वैशिष्ट्यांमुळे संगणक हे अलिंशय विश्वासाई यंत्र ठरते. व व्याळा सोपवलेले प्रत्येक कार्य हे तो अन्युक करैल असा विश्वास आपणी संगणकावर ठेऊ शकतो.

## ८) अष्टपेक्ष्यत्व (Versatility)

संगणक हा कठत

एकच विशिष्ट कार्य करतो असेनाही तर विविध प्रकारची कार्ये संगणक एकदाच करत असतो. तसेच एकाच वेगी तो माहितीवर वेगवेगऱ्या प्रकारच्या प्रक्रियांची करत असतो. विविध सॉफ्टवेझरच्या मदतीने एकच संगणक वेगवेगऱ्यी कार्ये करू शकतो.

- १) माहितीचे (Data) संग्रहण करून त्याचे विश्लेषण करतो.
- २) पुलना करतो.
- ३) पगारपत्रक लेपार करतो.
- ४) प्रेमलेखन करतो (Email)
- ५) आराखडा तयार करतो.

६) जगभरात कुटेदी संदेशावृत्त करो.

७) रवरेही - विक्री करो.

८) गाया - गोप्यि करो.

वर वर्णन केलेल्या अंगांकांच्या  
अष्टपेलुत्वाने मानवीजीवनाली अमृदृढ होत आहे.



## संगणकाचा इतिहास

### प्रस्तावना

संगणकाचा इतिहास असमुच्चा अलिप्पगत स्थितीने येब्या-  
करीता झारीच्या वर्षे लागली. संगणक या नावाने ओवरचवले जाणारे  
उपक्रम जरी 1940च्या दरम्यान विकसित झाले असले तरी  
गाठना करू शकणारे उपक्रम ३. म. 1822च्या आमपास विकसीत  
आल्याचे अव्यासात लक्षात येते.

अबॅकस (Abacus) नावाचे उपक्रम ३. म. 1822 आजही काली  
देशात उपयोगात आणले जात आहेत. मा मध्ये १९८५ लाईकड्या  
चोकटीत उम्या तारा लावून त्यात म०८० ओवलेले असतात. या  
मव्याच्या भागाच्याने त्या काळात गाठना केल्या जात असे. ही चोकटी  
आउवी दोन भागात विभागाच्यात येत असून वरच्या भागास  
'हेवन' व 'चालूक्या भागास' अर्थे असे संबोधायात येत असे.  
'हेवन' व 'अर्थ' ज्या लाकडी पट्टीने विभागात भातात. त्याला  
डिल्हायडर म्हटले जाते. मा Abacus च्या भागाच्याने बेरीब  
व वजाबाकी केली जात असे.




Fig: Abacus

John Napier: जॉन नेपियर:

बऱ्याच्या कालावधीने नर १५४७ मध्ये  
स्कॉटलॅण्ड मधील गणित तज्ज्ञ जॉन नेपियर यांनी लॉगॉरीदम  
चारशोध लावला. लॉगॉरीदमच्या मदतीने मोठमोळ्या संख्यांचे  
गुणाकार, भागाकार शुद्धाकार केले जात होते. १६१४ इंग्लॅंड, बेरीब  
वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व गणितीय प्रक्रिया  
लॉगॉरीदमच्या मदतीने केल्या जात असेत.

## वित्तम्

1620 मध्ये वित्तम्

यांनी लॉगॉरीदमच्या शोधापासून प्रे२०। घेऊन आकडे मोड करून यांनी इतिहासातील इतिहासातील शोध लावला. या स्तूपातील मध्ये दोन्ही मोजपट्ट्या ठाकमेकाच्या समोर लावलेल्या असायच्या व व्यावर काही अंक कोरून आले असायच्ये. या पट्ट्यांच्या असायाने आकडे मोड केली गाई.

## Blaise Pascal

1642 मध्ये फ्रेंच गणितज्ञ

ब्लैस पास्कल यांनी आपल्या वयाच्या १४ व्या वर्षी एक आंतिक ३५ करून लचार केले. या उपकरणाद्वारे करणाणना मृणाजे Tax calculation सहजीकृत्या करता येत असे.

## गॉटफ्रेड वैन लिबनीस

गॉटफ्रेड वैन लिबनीस यांनी

1671 मध्ये Blaise Pascal आंतिक ३५ करूनात काही मुद्दांना केल्या.

## चार्ल्स बैबेज

एकापाळोपाठ तक्तागणितीय क्रिया

आपोआप यंत्राच्या सहाय्याने करून यांनी १८१२ मध्ये सर्वप्रथम ब्रिटीश गणितज्ञ चार्ल्स बैबेज यांनी १८१२ मध्ये मांडली. त्यांची ही कल्पना प्रत्यक्षात उन्नवरून्यासाठी १० वर्षे लागली. त्यांच्या अशक प्रयत्नांना अखेरीस १८२२ मध्ये differential engine याच्या स्वरूपात यश मिळाले. या उपकरणाच्या सहाय्याने २० अंकी संरच्येवर यशस्वी-रित्या गणितीय प्रक्रिया करून शक्य होत असे.

आपल्या या अशुल्पूर्व यशाने प्रे२०। घेऊन

यांनी १८३३ मध्ये Analytical engine नावाचे उपकरण शोधून काढले. या उपकरूनात ५० अंकी संरच्या संग्रहील

करता येत दोत्या. हे उपकरण हका मिनीयाला ८० बेरजा करू शकत असे. या उपकरणाची input, output, memory, automator व control unit अशा प्रकारे पाच्य विभागात कार्ये खालत आसते.

## UNIT

### **II Topic II : Generations of Computer.**

#### संगणकाच्या पिढ्या

#### Generations of Computer.

संगणकाच्या इतिहास अव्यासल्यास आपणास असे आढळून येने की, Abacus पासून प्रथम संगणकाच्या निर्मितीला बरीच वर्षे आली. तथापि प्रथम संगणकापासून आजच्या विक्रित संगणकापर्यंत पोटोच्याच केवळ ८० वर्षे लागली. म्हणजेच माझील वर्षांच्या तुळनेत नंतरच्या ८० वर्षांत संगणकामध्ये जास्त विकास आल्याचे लक्षात येने.

इतरकडीनिक लंतामध्ये अभियंती सुधारणा होल गेल्या तसेच सेव्ह लंतामध्ये याच्या आवाया साधनामध्ये अंतर्भुत वर्धल होल लागला. नसेच संगणकाचे आकार कमी झाले.

त्याच्या क्षमतेमध्ये वाढ झाली. हे जे टप्पाटप्प्याने वर्धल होल गेले त्याचे 'संगणकाच्या पिढ्या' असे मृटले जाने.

#### संगणकाच्या पिढ्या

##### 1. संगणकाची पहिली पिढी (1940 ते 1955)

first generation of computer - vacuum tube.

##### 2. संगणकाची दुसरी पिढी (1955 ते 1964)

Second generation of computer - transistors.

3. Third generation of computer.

- संगणकाची तिसरी पिढी (1965 ने 1975)

- Integrated Circuits

4. संगणकाची चौथी पिढी (1975 ते 1985)

fourth generation of computer. ~~II~~ ~~III~~

- Very large scale integrated circuits  
(VLSIC)

5. Fifth generation of computer (1985 ते आजवर)

fifth generation of computer.

- microprocessors.

### संगणकाच्या पिढ्या

1) संगणकाची पहिली पिढी

मंगणकाच्या परीचय 1940 ते 1955 या कालावधीन  
शाळा. या पिढीनील मंगणकामध्ये मुख्य नेत्रसान  
हूऱ्हुन vacuum tube चा वापर करून्यात आला  
होता. या मंगणकात 1800 vacuum tubes  
आणि 500 रेटिअस चा वापर करून्यात आला  
होता. व्यामुळे हा मंगणक आकाराने कार मोठे शाळे.

### मर्यादा :

1. आकाराने मोठे असल्यामुळे या  
मंगणकाका जागा जास्त लागत असे. मोठ्या शहरातील  
भागांच्या किंमतीचा विचार करता आर्थिकदृष्ट्या ही  
मंगणके परवडणारी नव्हती.

2. vacuum tube ग्रास होन असल्याने  
मंगणकात रुप्र प्रभावात उछाता निर्भाग होन असे.

त्यामुळे AC ची आवश्यकता भासत होती.

३. संगणकात वीजेन्या वापर आस्ति प्रमाणात होत होला.

४. आजच्या संगणकाच्या तुलनेत वार्ता वर प्रक्रिया करून्याची गती कारूच कमी होती.

५. या संगणकाची अन्तर्हालाक्षमता (memory) वरीच कमी होती.

### उपयोग :

१. मोठ्या कारखान्यांमध्ये जमांवर्च तसेच पगारपत्रक तथार करणे अशा कार्यांकरीता या संगणकाचा वापर होत असे. उदा. ENIAC, EDVAC, IBM-701, IBM-704.

### २> संगणकाची दुसरी घटी

दुसर्या घटीलील संगणकाचा कार्यकाल १९५५-१९६४ असा आहे. या घटीलील संगणकामध्ये मुख्य सालीत्य म्हणून vacuum tube च्या ठोवडी Transistor चा वापर करून्यात आला होता. डान्सीस्टर (Transistor) चा शोध डॉ. बी. बाडिन, एच. डब्ल्यू. ब्रॅटेन आणि जॉन माझ्लो यांनी लावला. vacuum tube च्या तुलनेत डान्सीस्टरचा आकार हा २०० पटीने लालन असल्याने. संगणकाचा आकारही लहान झाला. Transistor लयार करताना सुरक्षितीला जर्मनिअम चा उपयोग केला होता परंतु काही काढ कार्य कल्यानंतर जर्मनिअम गरम होल असल्याने ते बंद पडल असे. मावर उपाय म्हणून जर्मनिअम ठोवडी संगणकामध्ये सिल्वीकॉनच्या उपयोग करून्यात मेळ लागला. Transistor च्या उपयोगाने संगणकाला वीज कमी लागल असे. लसेच उछाता निर्मितीही कमी होल होती. या घटीलील संगणकातच High Level Languages असे COBOL, FORTRAN,

PASCAL, C, C++ इत्यादीचा वापर करव्यात आला होता. प्रथम पिंडीनील संगणकाच्या तुलनेत या पिंडीनील संगणकात अवालील बदल आढळून येतात.

### मरविणी :

- 1) पहिल्या पिंडीपेक्षा आकाराने भूलान असल्याने बाबा कमी घटाणात लागत असे.
- 2) Vacuum tube मुळे निमीण होणारी उच्चाता कमी झाली.
- 3) विजेचा वापर कमी होऊ लागला.
- 4) किंमतीत घसरण आली.
- 5) High level languages च्या उदयाने programming लिहणी त्यात कुसुस्ती करणे शक्य झाले.
- 6) संगणकाच्या कार्याचा वेग वाढला.

### उपयोग

- 1) या पिंडीनील संगणकाच्या उपयोग मोठमो उया कारखान्यांमध्ये नसेच संशोधन कार्यालयी ही होन असे.
- 2) प्रॅवॅंड किमतीमुळे भूलान कारखानदारोना अभ्युनही संगणकाच्या वापर करणे शक्य झाले नाही.

उदा: PDP-I, PDP-8, IBM-1620.

### 3) संगणकाची निसरी पिढी.

निसरी पिढीलील संगणक 1964 ने 1975 या क्रम्यान परीचयास आले. या पिढीलील संगणकांमध्ये transistor टोवजी integrated circuits चा वापर करून यात आला दोता. या तंत्रामध्ये एका लहानशा 5mm च्या silicon च्या तुळड्यावर अनेक transistors, Registers आणि capacitors एकत्रित कोरलेले असायचे चाची निर्भीती जे तस्वीरीची यांनी केली. या संगणकाचा आकार घटिल्या दोन संगणकांच्या मानाने अलिथिय लाईन साला. या संगणकामध्ये प्राथमिक स्मृतीसाठी (primary memory) RAM व ROM चा उपयोग करून्यात आला. हितीय स्मृतीसाठी मैनेट्रीक टेपचा उपयोग करून्यात आला. दुसऱ्या पिढीतील संगणकाच्या तुलनेत या संगणकात पुढील बदल घडून आले.

#### बदल :

- 1) संगणकाचा आकार लहान झाला.
- 2) डायावर प्रक्रिया करून्याच्या वेग वाढला.
- 3) संगणकाची विश्वासाईता वाढली.
- 4) मैनेट्रीक टेप, डीस्कच्या वापराने संगणकाची हानीता वाढली.
- 5) BASIC, COBOL, FORTRAN, C यासारख्या उच्चउत्तरीय भाषांच्या विकास झाला.
- 6) याच कालावधीत Multi programming ही काल्पना असेही आल्याने संगणकाच्या स्मृतीत एकाच्यवेकी एकापेक्षा जास्त program संग्रहीत करता येऊ लागले.
- 7) input, output क्रियांचे नियंत्रण करून्या करीता operating system उदयास आल्या.

### उपयोग :

निम्न्या पिढीलील सेगणकाच्या संरचनेन खुप मोठ्या धूमाणात आलेल्या बदलाने त्याची उपयोगीतातीव पाठ्यात नसेन्या वा बदलांमुळे या सेगणकाच्या सर्वच दृष्टीने विकास आला.

शैक्षणिक, औद्योगिक, संशोधन इत्यादी क्षेत्रात याचा उपयोग लेण्ड लागाला;

उदा: IBM - 370 , CDC - 7600

### 4) सेगणकाची चोशी पिढी.

चोश्या पिढीलील सेगणकामध्ये देखील निम्न्या पिढीलील सेगणकाशमार्गी Integrated circuits चावापर करव्यात आला. परंतु त्यावर कोरव्यात आलेल्या दी संख्या मात्र वाढवव्यात आलेली आहेत. या पिढीलील सेगणकामध्ये एका लक्षनशा silicon तुकड्यावर Transistor ची संख्या ५०००० पर्यंत होती परंतु दीच संख्या आज ७.३ दशलक्ष एवढी प्रव्यंत वाढलेली आहे.

म्हांजेच चोश्या पिढीच्या मुख्यवातीच्या Integrated circuits ला very large scale Integrated circuit असे म्हटल्या जाते. VLSIC योनेत वापरून -

च्या मास्यमातून विविध कामे करव्या करीता मायकोप्रोसेसर मानवानी एका चीप नमार करव्यात आली. त्यामुळे या संवाक्षणा मायकोप्रोसेसर असे म्हांतात. आकारासोबतच